



सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या ८८ व्या (तातडीच्या) बैठकीचा कार्यवृत्तांत
सोमवार, दि.२१ मार्च, २०१६ दुपारी ०४:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची ८८ वी (तातडीची) बैठक सोमवार, दि.२१ मार्च, २०१६ रोजी दुपारी ०४:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	मा. प्रा. डॉ. मालदार एन. एन. - कुलगुरु	अध्यक्ष
२)	डॉ. देशपांडे एस. एम., विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) पुणे यांचे प्रतिनिधी	सदस्य
३)	प्राचार्य श्री. पाटील आर. वाय. संचालक, म. व वि. वि. मं.	सदस्य
४)	श्री. पाटील बी. पी., परीक्षा नियंत्रक तथा प्र. वित्त व लेखा अधिकारी	कायम निर्मात्रित
५)	श्री. माळी एस. के., कुलसचिव	सचिव

स्वागत:

मा.कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

अनुपस्थिती:

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस डॉ. डी. आर. नंदनवार, प्रभारी सहसंचालक, मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी यांनी दूरध्वनीद्वारे अनुपस्थिती कळविली. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली. मा. अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[०१] ०८ मार्च, २०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे.

ठराव: ०८ मार्च, २०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून सर्वानुमते कायम करण्यात आला.

[०२] वित्त व लेखा अधिकारी या संवैधानिक पदासाठी निवड समितीवर महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ७९(१) (ब) (ii) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांमधून दोन सदस्यांचे नामनिर्देशनाची बाब माहितीस्तव.

(टिपणी: सोलापूर विद्यापीठाकडील वित्त व लेखा अधिकारी हे संवैधानिक पद भरण्याकरिता दि.२६/१०/२०१५ व मुदतवाढीची जाहिरात दि.२४/११/२०१५ रोजी विविध वर्तमानपत्रात व महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर व विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर पदासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दि.११/१२/२०१५ पर्यंत ठेवण्यात आलेली होती. त्यानुसार एकूण ०७ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

मा. कुलगुरुमहोदयांनी दि.०२/०३/२०१६ रोजीच्या टिपणीन्वये दि.१९/०३/२०१६ रोजी वित्त व लेखा अधिकारी या पदाची मुलाखत ओयोजित करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुषंगाने निवड समितीवर महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ७९(१) (ब) (ii) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांमधून दोन सदस्यांचे नामनिर्देशन आवश्यक आहे.

सबब, वित्त व लेखाधिकारी पदाच्या निवड समितीवर महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम ७९(१) (ब) (ii) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांमधून दोन सदस्यांचे नामनिर्देशनास मा. कुलगुरुंनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये दिलेली मान्यता व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ च्या कलम १४(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०३] महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ७९ अन्वये गठीत केलेल्या वित्त व लेखाधिकारी या पदासाठीच्या निवड समितीचा अहवाल व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयास्तव.

(टिपणी: विद्यापीठात रिक्त असलेले वित्त व लेखाधिकारी हे पद भरण्यासाठी Association of Indian Universities New Delhi या साप्ताहिकेत, विविध वर्तमानपत्रात, महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर व विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहिरात क्र. SUS/Estt/०९/२०१५, दि.२६/१०/२०१५ व मुदत वाढीची जाहिरात क्र.SUS/Estt/१०/२०१५, दि.२४/११/२०१५ रोजी प्रसिध्द करुन अर्ज मागविण्यात आले होते. सदर जाहिरातीस अनुसरुन प्राप्त अर्जांची छाननी करुन, महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ७९ अन्वये गठीत केलेल्या निवड समितीची बैठक दि.१९/०३/२०१६ रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर निवड समितीने उमेदवाराची मुलाखत घेवून गोपनीयरित्या निवड समितीचा अहवाल मोहरबंद लिफाफ्यात सादर केलेला आहे. सदरचा लिफाफा सोबत जोडलेला आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ७९ अन्वये गठीत केलेल्या वित्त व लेखाधिकारी या पदासाठीच्या निवड समितीचा अहवाल महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम २०(१) (b) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयास्तव सादर).

ठराव: महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ७९ अन्वये गठीत केलेल्या वित्त व लेखा अधिकारी या पदासाठीच्या निवड समितीचा अहवाल सर्वानुमते स्विकारुन श्री. बी. सी. शेवाळे यांची वित्त व लेखा अधिकारी या पदावर पाच वर्षासाठी नियुक्ती देण्यास मान्यता देण्यात आली. तथापि एका वर्षातील समाधानकारक सेवेनंतर त्यांच्या सेवा पुढे चालू ठेवाव्यात असे सर्वानुमते ठरले.

[०४] दि.१८/०३/२०१६ च्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांतास वित्त व लेखा समितीने केलेली मान्यतेची शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव.

(टिपणी: दि.१८/०३/२०१६ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत सोबत जोडलेला आहे. तो General Statutes No.S.324 नुसार वित्त व लेखा समितीस तसेच व्यवस्थापन परिषदेस मान्यतेसाठी ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार वित्त व लेखा समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला असता, त्यास दि.२१/०३/२०१६ रोजीच्या वित्त व लेखा समितीने व्यवस्थापन परिषदेस मान्यतेची शिफारस केली आहे.

सबब, दि.१८/०३/२०१६ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांतास वित्त व लेखा समितीने केलेली मान्यतेची शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव).

ठराव: दि.१८/०३/२०१६ च्या खरेदी समितीच्या कार्यवृत्तांतास वित्त व लेखा समितीने केलेल्या मान्यतेची शिफारस स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०५] प्रस्तुत विद्यापीठात प्रतिनियुक्तीवर रुजू झालेले उपकुलसचिव श्री. संजय भिमराव अनपट यांची सेवा मूळ विभागाकडे वर्ग करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठाची स्थापना १ ऑगस्ट, २००४ रोजी झाल्यानंतर विद्यापीठाच्या पूर्वार्धात उपकुलसचिव पदासाठी विहित पात्रता धारण करित असलेले अधिकारी उपलब्ध नसल्याने शासनाकडून दि.१५/०६/२०१३ रोजीच्या आदेशान्वये श्री. अनपट एस. बी. यांची सेवा प्रतिनियुक्तीवर घेण्यात आलेली आहे. सदर आदेशानुसार श्री. अनपट एस. बी. हे दि.२०/११/२०१३ रोजी प्रस्तुत विद्यापीठात रुजू झाले आहेत.

सद्यस्थितीत उपकुलसचिव पदासाठी या विद्यापीठातील सहायक कुलसचिव या पदावर कार्यरत असलेले अधिकारी उपकुलसचिव या पदावर पदोन्नतीसाठी विहित अर्हता (शैक्षणिक पात्रता व अनुभव) पूर्ण करित आहेत. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना विहित तारखेपासून पदोन्नतीचा लाभ मिळण्याची तरतूद नसल्याने पदोन्नतीसाठी जेवढा उशीर होईल तेवढे त्यांचे आर्थिक नुकसान व भविष्यात उपलब्ध होणाऱ्या संधीची पात्रता मिळविण्यासाठी तेवढ्या दिवसानी उशीर होत असल्याचे कथन करून संबंधीत अधिकारी पदोन्नती मिळण्यासाठी पाठपुरावा करत आहेत.

उक्त बाबीचा विचार करता श्री. अनपट एस. बी. यांना विद्यापीठाच्या सेवेतून कार्यमुक्त करून त्यांच्या सेवा त्यांच्या मूळ आस्थापनेवर वर्ग करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठातील सहायक कुलसचिव पदोन्नतीसाठी पात्र झाले असल्याने व ते सातत्याने पदोन्नतीची मागणी करत असल्याने प्रतिनियुक्तीवर रुजू झालेले उपकुलसचिव श्री. संजय भिमराव अनपट यांना विद्यापीठाच्या सेवेतून दि.३१/०३/२०१६ रोजी कार्यालयीन वेळेनंतर कार्यमुक्त करून त्यांच्या सेवा त्यांच्या मूळ आस्थापनेवर वर्ग करण्यात याव्यात असे सर्वानुमते ठरले.

[०६] पध्दती विश्लेषक (System Analyst) या पदाच्या निवडीसाठी निवड समितीवर दोन सदस्यांचे नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्रातील विद्यापीठांना शासनाच्या दि.२०/०५/२०१० च्या शासन निर्णयान्वये, Standard Code Rules ऐवजी Maharashtra Civil Services Rules लागू करण्यात आलेले आहेत. परंतु, Maharashtra Civil Services Rules मध्ये निवड समिती नमूद करण्यात आलेली नाही.

पध्दती विश्लेषक (System Analyst) या पदाच्या रिक्त जागेकरिता दि.३०/११/२०१५ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. या जाहिरातीनुसार पात्र झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा दि.०१/०३/२०१६ रोजी घेण्यात आली. लेखी परीक्षेनंतर पात्र झालेल्या ०२ उमेदवारांची प्रात्यक्षिक परीक्षा व मुलाखत घेण्यात येत आहे.

वरीलप्रमाणे मुलाखत घेण्यासाठी निवड समितीची आवश्यकता आहे. मात्र वर नमूद केल्याप्रमाणे Maharashtra Civil Services Rules मध्ये निवड समितीची तरतूद नसल्याने मा.कुलगुरु यांनी महाराष्ट्र विद्यापीठे कायदा, १९९४ च्या कलम १४ (८) अन्वये प्राप्त अधिकारामध्ये खालीलप्रमाणे निवड समिती गठीत केलेली आहे.

१.	मा.कुलगुरु	:	अध्यक्ष
२.	व्यवस्थापन परिषदेने तिच्या सदस्यांमधून नामनिर्देशित केलेले दोन सदस्य	:	सदस्य
३.	संबंधित विषयाचे ज्ञान असलेले, मा.कुलगुरुंनी नामनिर्देशित केलेले दोन सदस्य	:	सदस्य
४.	अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्ग या प्रवर्गातील मा.कुलगुरु यांनी नामनिर्देशित केलेली एक व्यक्ती	:	सदस्य
५.	मा.विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण)	:	सदस्य
६.	मा.कुलगुरु यांनी नामनिर्देशित केलेली महिला प्रतिनिधी	:	सदस्या
७.	कुलसचिव	:	सदस्य सचिव

सदर समितीच्या संरचनेनुसार, या समितीवर अ.क्र. २ नुसार, व्यवस्थापन परिषदेच्या दोन सदस्यांचे नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: पध्दती विश्लेषक (System Analyst) या पदाच्या निवडीसाठी निवड समितीवर व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांमधून खालील दोन सदस्यांचे सर्वानुमते नामनिर्देशन करण्यात आले.

१) प्राचार्य श्री. आर. वाय. पाटील - संचालक, म. वि. वि. मंडळ

२) डॉ. डी. आर. नंदनवार - प्र. सहसंचालक (तंत्र शिक्षण) पुणे, मा. संचालक (तंत्र शिक्षण) मुंबई यांचे प्रतिनिधी.

मा.कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-

सचिव

व्यवस्थापन परिषद

सही/-

अध्यक्ष

व्यवस्थापन परिषद